

पदोन्नती नाकारल्यामुळे उद्घाषणारे परिणाम  
व त्याबाबत अवलंबिण्याची कार्यवाही-

महाराष्ट्र शासन,  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय, क्रमांक-स्त्रारच्छी-१०८८/११३४/पृ. क्र. ११-८९/वारा,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,  
दिनांक-२० एप्रिल, १९६१.

### शासन निर्णय :-

शासनाच्या असे निर्वाजात आले आहे की, काही खेळा शासकीय सेवकांना पदोन्नती देण्याचे आदेश निर्गमित झाल्यावर पदोन्नती दिलेले तेवक, पदोन्नतीने दिलेली नेमणूक त्याच ठिकाणी असो अध्या अन्य ठिकाणी असो, त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना/ नेमणूक मिळेपर्यंत पदोन्नती नाकारतात. काही खेळा पदोन्नती साफ नाकास्त जालच्याच पदावर राहण्याची संबंधित अधिका-यांकडून इच्छा दर्शविली जाते. शासनात जेथे अधिक चांगल्या व कार्यक्षम सेवकांची नेमणूक करावयाची असते, अशा खटार, दुर्गम किंवा आदिवाती प्रदेशासारख्या ठिकाणी अशा अफिा-यांची पदोन्नतीने नेमणूक केल्यानंतर ती पदोन्नती नाकारण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. सेवकाने पदोन्नती नाकारल्यामुळे प्रशासकीय अडचणी/विलंब होतातग; विवाय आपल्या पसंतीचे पदोन्नतीचे ठिकाणजागा/पद मिळ-विण्याताठी प्रयत्न/प्रतीक्षा करण्याची वृत्ती वाढीस लागते. या तर्व बाबींचा विचार करू शासकीय सेवकांनी पदोन्नती नाकारल्यास त्या प्रकरणी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी असे आदेश शारान देत आहे:-

"वरच्या संवगति पदोन्नतीताठी निवड झाल्यानंतर स्खापा सेवकाने पदोन्नतीचे पद स्वीकारण्यात नकार दर्शविल्यात त्याचे नांव पदोन्नतीताठी पात्र असणा-या सेवकांच्या निवड्यादीतून काढून टाकण्यात यावे. पदोन्नतीताठी पात्र असणा-या कर्मया-यांची निवड यादी त्यानंतर जेव्हा बनविण्यात येईल, त्या वेळी त्या कर्मया-याच्या प्रकरणाचा गुणमत्तेप्रमाणे पुन्हा विचार करावा. " त्या वेळी त्या कर्मया-याच्या प्रकरणाचा गुणमत्तेप्रमाणे पुन्हा विचार करावा. "  
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

—८४—

[भा. म. भागे]

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- राज्यपालाचे तचिव,  
मुद्यमंत्राचे तचिव,  
\* प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,  
\* प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय, अपील बाजू, मुंबई,  
\* प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त याचे कापलिय, मुंबई,  
\* तचिव, महाराष्ट्र लोकेन्द्र आयोग

वेगवेगळ्या मंत्रालयीन विभागाच्या अखत्यारीतील सर्व विभागीय व  
कायलियीन प्रमुख, सर्व मंत्रालयीन विभाग,  
साधान्य पुझासन विभागातील सर्व कायरिने,

\*पत्राने